

26<sup>th</sup> June, 2025

**BSE Limited** 

P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE scrip code: 543635 **National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051 NSE symbol: PPLPHARMA

Sub: Intimation under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') - Newspaper Advertisement for information regarding 5<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') and Record Date for final dividend

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi), for the attention of the equity shareholders of the Company, in respect of information regarding the 5<sup>th</sup> AGM of the Company scheduled on Wednesday, 30<sup>th</sup> July, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means and record date for final dividend.

Kindly take the above on record.

Thanking you,

Yours truly, For **Piramal Pharma Limited** 

Tanya Sanish Company Secretary

Encl.: a/a

SUMMARY SUIT NO. 406 OF 2023 (Under Order XX XVII of Code of Civil Procedure, 1908) Bank of Baroda ...Plaintiff Versus

M/s. Swavam Travels (Through: Ambika Vikas Halimani) ... Defendant दिवाणी न्यायालय व. स्तर, बेलापूर

संक्षिप्त दिवाणी दावा क्र. ४०६/२०२३ बॅक ऑफ बरोडा १. मेसर्स. स्वयम ट्रॅव्हल्स ... उत्तरवादी

तर्फे अंबिका विकास हालीमणी उत्तरवादी मेसर्स. स्वयम ट्रॅव्हल्स

तर्फे अंबिका विकास हालीमणी घर क्र. ५२०१, हनुमान नगर, सागर बॅटरीच्या बाजूला,

तुर्भे स्टोर, नवी मुंबई - ४००७०३

मजकूर यांस अर्जदारांनी या कोर्टास दिवाणी अर्ज केला आहे सदरहू दिवाणी अर्जावर २८.०४.२०२५ रोजी कोर्टात निघून हुकूम झाला त्याप्रमाणे तुम्हास नोटीस देण्यात येते कि , सदरहू दिवाणी अर्ज या कोर्टात तारीख ०३.०९.२०२५ रोजी सकाळी ११ वाजता किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी प्राथमिक सनावणीकरिता रूज होईल तसेच तम्हाला कळविण्यात येते कि सदरह दिवाणी अर्ज संदर्भांत आपले काही म्हणणे असेल तर ते आपण कोर्टा समोर सादर करावे. तसेच तुम्हाला कळवण्यात येते कि सदरह दिवाणी अर्जाच्या सुनावणी समयी तुम्ही स्वत: किंवा या कोर्टाचे विकलामार्फत या कोर्टात हजर होऊन अर्जदाराचे अर्जाप्रमाणे हुकूम का करू नये याविषयीचे कारण दाखवावे. सदरहप्रमाणे हजर होऊन कारण न दाखवल्यास अर्जदाराचे अर्जाप्रमाणे किंवा कोर्टास योज्य वाटेल तो हुकूम केला जाईल. यास साक्ष मोहोदय न्यायाधीश बेलापूर दिवाणी न्यायालय तारीख माहे २०२५



સही लिपिक सही

कक्ष अधिकारी कोर्टाचे हुकुमाने असिस्टंट रनिस्टार सहा. अधीक्षक (लिपिक)

दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, बेलापूर

Jr. Clerk Civil Court S. D., Belapur

#### **PIRAMAL PHARMA LIMITED** CIN: L24297MH2020PLC338592

6 Piramal

Regd. Office: Gr. Flr., Piramal Ananta, Agastya Corporate Park, Kamani Junction, LBS Marg, Kurla (West) Mumbai-400070. Tel No.: +91 22 38023000/4000 Email: shareholders.ppl@piramal.com; Website: www.piramalpharma.com

#### INFORMATION REGARDING ANNUAL GENERAL MEETING AND RECORD DATE FOR DIVIDEND

The Ministry of Corporate Affairs has vide its General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest one being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI'), vide its Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as 'SEBI Circulars') permitted holding of the Annual General Meeting ('AGM') through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 5th AGM of Piramal Pharma Limited ('the Company') will be held on Wednesday, July 30, 2025 at 3:00 p.m. (IST) through VC / OAVM, to transact the businesses that will be set forth in the Notice convening the AGM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 will be sent through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s) ('DPs') / MUFG Intime India Private Limited ('MUFG'), Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company. A physical communication containing the weblink of the AGM notice and Annual Report for FY 2024-25, will be sent to those members whose e-mail address are not registered. These documents will also be available on the website of the Company at www.piramalpharma.com and on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the AGM and attendance of the Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Act. **Voting Information** 

The Company will be providing its Members the facility of casting the votes through remote e-voting as well as through e-voting system during the AGM on the resolutions set forth in the Notice of the AGM. The Company has engaged the services of NSDL for providing this facility to the Members. Detailed instructions in this regard will form part of the Notice of the AGM.

### Record date and Payment of Final Dividend

The Company has fixed Wednesday, July 16, 2025 as the 'Record Date' for the purpose of determining the names of Members eligible for payment of final dividend of ₹ 0.14 per equity share of face value of ₹ 10 each for the financial year ended March 31, 2025, subject to approval of the Members at the ensuing 5th AGM of the Company. If the Final Dividend as recommended by the Board of Directors is approved at the AGM, such dividend will be paid/dispatched subject to deduction of tax at source, after the AGM. In line with SEBI circulars dated March 16, 2023 and November

17, 2023 read with Master circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/91 dated June 23, 2025, dividend can only be paid by electronic means. Accordingly, in order for said dividend to be credited to your bank account, KYC details including bank account details will need to be updated in the Company records. Members who have their shares lying in the Piramal Pharma Limited Escrow Account ('Escrow Account') of the Company shall claim their shares by submitting the requisite documents before Monday, July 7, 2025, to receive the dividend in their Bank account. We, therefore, reiterate the importance of claiming your shares from said Escrow Account by submitting the requisite documents failing which, we would not be in a position to credit the dividend into the bank account until the shares are transferred into demat account. In accordance with the above, if the shares are not claimed from the Escrow Account and credited to your demat account before the Record Date, dividend thereon will be held back by the Company. In this regard, a separate communication was sent to the shareholders whose shares are lying in the Escrow Account informing them the relevant procedure to claim shares from Escrow Account.

In accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 ('the IT Act') as amended by and read with the provisions of the Finance Act. 2020, with effect from April 1, 2020, dividend paid or distributed by the Company shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall, therefore, be required to deduct tax at source ('TDS') from dividend paid to the shareholders at the applicable rates

Members who would like to avail tax exemption on the dividend being paid by the Company are requested to upload the requisite form(s) or any other related documents as applicable at https://web. in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html on or before Monday, July 7, 2025, 6:00 p.m. IST.

In this regard, a separate communication was sent to the shareholders informing them the relevant procedure to be adopted by them/documents to be submitted for availing the applicable tax rates. The said communication along with the detailed tax rates and other documents are available under 'Dividend' tab on the Company's website at https://www.piramalpharma.com/

#### shareholder-information Registration of e-mail and updation of bank account

The Members whose e-mail addresses are not registered and/ or who have not updated their bank account details for receiving the dividends directly in their bank account through electronic remittance are requested to follow the procedure given below:

Holding Fill and Submit Schedule 1 & 2 as applicable along in Escrow with the documents stated therein with MUFG through e-mail at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com or by post Account at C-101, 1st Floor, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083

Register/update the details with your respective DP Demat by following the procedure prescribed by the DP. Holding

For Piramal Pharma Limited Place: Mumbai Tanya Sanish Date: June 25, 2025 **Company Secretary** 

### earc ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED (ENCORE ARC)

Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram - 122 002, Haryana EARCOREARC/ ABFL/RP /2526/0601 Date: 23.06.2029 A Proprietorship Concern Office at: Shop No. 501, A Wing, Takshasila Commercial Complex RH

Mr. Mahendra Kadam (Co-Borrower/ Mortgagor) mit. mainerinar Audural (Gorbolinwer montgager) Flat No. 1805, 18th Floor, A1 -Wing, Shree Laxmi Residency, Off. NM Joshi Marg, CTS No. 194 1944/2, Byculla (West),Mumbai-400027. Also at: Flat No. A-1505, 15th Floor, The Nest, Teleph idency, Off. NM Joshi Marg, CTS No. 1944/

exchange Road, Opp. Nandanvan Industrial Estate, Mulund West, Mumbai- 400080 Late Mr. Mahadev Kadam (Co-Borrower) Since deceased through legal heirs

Mr. Mahendra Kadam (Son) Flat No. 1805, 18th Floor, A1 -Wing, Shree Laxmi Residency, Off NM Joshi Marg, CTS No. 1944/1, 1944/2, Byculla (West), Mumbai- 400027. Also at: Flat No. A-1505, 15th Floor, The Nest, Telephone Exchange Road, Opp. Nandanvan Industrial Estate, Mulur West, Mumbai- 400080 Dear Sir/Madam,

Sub: Notice for Sale of Secured Asset of M/s Red Phoenix ("Borrower") under Rule 8 (6) o the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") read with Section 13(8) of the SARFAESI Act, 2002, symbolic possession of which has been taken over under Section 13(4) on and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securi

ompany Pyt, Ltd. ("Encore ARC") has acquired the financial assistance granted to the Borrow by Aditya Birla Finance Limited ("ABFL") along with all underlying securities vide Assign Agreement dated 31.12.2024.

Prior to the acquisition of the financial assistance by Encore ARC, the ABFL had issued a notic under Section 13 (2) of the SARFAESI Act on 17.11.2023 advising you to pay the dues as mei tioned therein. As you have failed & neglected to pay the dues within 60 days from the date or receipt of the said notice issued under Section 13(2) of the SARFAESI Act, the Authorised Office of the ABFL took over the symbolic possession of the Secured Asset, as per the description give

Please treat this as 30 days' notice under Rule 8(6) of the Rules. Upon expiry of the notice peri of 30 days', the Authorised Officer of Encore ARC shall take steps for selling the Secured Asset as more particularly mentioned hereinbelow by way of public e- auction/private treaty or any other

1. Flat No. 1805 adm. 400 sq. ft. carpet area, on 18th Floor, 'A1 wing', in the building known as "Shree Laxmi Residency", & Society known as "Shri Laxmi Co-op Housing Society limited.," and https://www.encorearc.com.and.https://sarfaesi.auctiontiger.net/FPROC/.as.per.Rule.8 (7) of Rule ultaneously with the publication of public e-Auction sale notice in the Form given in Appendix-IV A.

A final opportunity is being given to Borrower/Mortgagor(s)/Guarantor(s) to redeem the Secured Asset accordingly, failing which, Encore ARC in its capacity as Trustee of EARC-BANK-032-TRUS

Date: 26.06.2025

Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

## mahindra EPC MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

Regd. Office: Plot No.H-109, MIDC Ambad. Nashik - 422 010 Email: info@mahindrairrigation.com, Website: www.mahindrairrigation.com CIN No. - L25200MH1981PLC025731

**GENERAL MEETING TO BE HELD THROUGH** /IDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS AND NOTICE OF BOOK CLOSURE

members of Mahindra EPC Irrigation Limited (the Company) will be held on Friday, 18th July, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue in compliance with General Circular Nos. 10/2022 dated 28th December, 2022 20/2020 dated 5th May, 2020, 02/2022 dated 5th May, 2022 and 09/2023 dated 25th September, 2023 and other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 issued by SEBI (hereinafter collectively referred to as SEBI Circulars) and other applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations). The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed venue of the AGM.

the Notice convening the 43rd AGM, the Annual Report for the financial year ended 31st March, 2025 along with the Login ID and Password for participating in AGM through VC and cast vote electronically, have been sent only by e-mail, to all the Members whose email addresses are registered with the Company Depository(ies). The same will also be made available on the website of the Company at www.mahindrairrigation.com and at the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed i.e https://www.bseindia.com and https://www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM have been provided in the notice of AGM.

A letter providing the weblink and QR code for accessing the Annual Report for the Financial Year 2024-25 was dispatched to those shareholders who have not registered their email id's with the Company/DPs.

the cut-off date, i.e., on July 10, 2025, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of at https://evoting.kfintech.com ("remote e-voting"). The voting rights of the shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company. Shareholders participating through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

All the shareholders are informed that:

i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting at the AGM.

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be July 10, 2025.

iii. The remote e-voting shall commence on Tuesday, July 15, 2025, (9:00 a.m.)

the Company and becomes a Shareholder of the Company after the Notice of the AGM is sent and holds shares as on the cut-off date i.e. July 10, 2025, may obtain the login ID and password by sending a request at einward.ris@kfintech.com However, if he / she is already registered with NSDL for remote e-voting, then he she can use his / her existing User ID and password for casting the vote

v. Shareholders may note that:

a) Once the vote on any resolution is cast by the Shareholder, the Shareholder shall

b) The facility for voting will also be made available during the AGM, and those Shareholders present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM;

c) The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and d) Only persons whose name is recorded in the register of Shareholders or in the

shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM; vi. The manner of voting remotely for Shareholders holding shares in dematerialized

mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.mahindrairrigation.com:

vii.In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting User Manual available at the 'download' section of https://evoting.kfintech.com or Mr. Premkumar Maruturi, Manager - Corporate Registry, KFin Technologies Limited, Unit: Mahindra EPC Irrigation Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500032. Contact No. 040-6716 1500/1509 Toll Free No.: 1800 309 4001, E-mail: premkumar.maruturi@kfintech.com;

viii. Shareholders who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact the helpline number: +91 80 4156 5555/

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules. 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Transfer Books of the Company shall remain closed from Monday, 14th July, 2025 to Friday, 18th July, 2025 (both days inclusive).



Place: Nashik

Sd/-Ratnakar Nawghare Membership No. A8458

For Mahindra EPC Irrigation Limited

# CIAL COCHIN INTERNATIONAL AIRPORT LTD

Item rate E-tenders are invited from reputed agencies for the work

mentioned below at Cochin International Airport, Nedumbassery

CIAL/CIVIL/659A **TENDER NOTICE** 

Estimated Period of Name of Work Amounts (Rs) Completion Landscape for Airport 8.50 Crores Rs. 17,00,000/-09 months Approach Road: Phase 1-(Through online Civil and Hardscape Works payment)

For more details visit our website www.cial.aero Sd/-Managing Director

Office of Public Trusts Registration Greater Mumbai Region Mumbai Sasmira building, Sasmira road, Worli, Mumbai- 400030.

**PUBLIC NOTICE OF ENQUIRY** CHANGE REPORT NO. ACC /VII/ 4230 /2025

Filed by: MR. VIDIP JATIA
Name of Public Trust: "EVERGREEN SCHOLARS CHARITABLE TRUST"
P.T.R. No. E-0039047( Mumbai)

All concerned having interest: -

Whereas the Reporting trustee of the above Trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described immovable property on the record of the above-named trust and inquiry is to be made under the said Act by the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region Mumbai viz.

. Whether this leasehold property is the property of the said trust and could be registered in the trust name?

2. Description of the Immovable property:

TO ADD THE FOLLOWING IMMOVABLE PROPERTY ON RECORDirstly: Gut No. 13/1/A admeasuring 0-46-00 Hectares-Ares-Square Meter

H.A.) and P.K. 0-03-90 H.A. aggregating to 0-49-90 H.A. situated at Village Harigram, Taluka Panvel and bounded as follows: On or towards the North: S.No. 13/1B On or towards the South: S.No 6/4+6 On or towards the East: S.No. 2 On or towards the West: S. No. 12 Secondly: Gut No. 13/1/B admeasuring 0-20-40 H.A. and P.K.0-01-40 H.A. ng to 0-21-80 H.A. situated at Village Harigram, Taluka Panvel and

On or towards the North: S.No. 14/2 On or towards the South: S.No. 13/1A On or towards the East: S.No. 2 On or towards the West: S.No. 12 Thirdly and Fourthly: Gut No. 14/2 admeasuring 2-29-20 H.A. and P.K 4. Aggregating to 232 H.A. & 15/2 admeasuring 0-55-20 H.A. and 0-00-0 H.A aggregating to 0-55-20 H.A., situated at Village Harigram, Taluka Panyel and bounded as follows:

On or towards the North: S.No. 13/1B & 2 On or towards the East: S.No. 14/2
On or towards the East: S.No. 14/2
On or towards the West: S.No. 17 & 15/1 The lease commences from 16/10/2024 for the term of 99 years.

This is to call upon whomsoever be concerned to submit your objection if you have lawfully with legal evidence of rights and proof in the matter; before the Assistant Charity Commissioner V, Greater Mumbai Region Mumbai, at the above address within 30 days from the date of publication of the notice.

Given under my hand and seal of the Hon'ble Joint Charity Commissioner Greater Mumbai Řegion, Mumbai.

This 23rd day of June. 2025



Sd/-(I/C) Superintendent (J)
Public Trusts Registration Office Greater Mumbai Region Mumbai

..Petitioner Company No.1

.Petitioner Company No.2

Petitioner Company No.3.

Petitioner Company No.4

.Petitioner Company No.5

Petitioner Company No.6

Petitioner Company No.7

Petitioner Company No.8

Petitioner Company No.9

...Petitioner Company No.10

#### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MIIMBAI BENCH COMPANY SCHEME PETITION NO. 95 OF 2025

**COMPANY SCHEME APPLICATION NO. 40 OF 2025** In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

In the matter of Sections 230 to 232 other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time AND

In the matter of Scheme of Amalgamation of ACHAL SAMPATI RESOURCE PRIVATE LIMITED, the First Transferor Company and DHOLISHAKTI ENTERPRISES PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and DHOLISHAKTI FINANCE AND INVESTMENTS LIMITED, the Third Transferor Company and HANUMAN FORGING & ENGINEERING PRIVATE LIMITED, the Fourth Transferor Company and JAI-AMBIKA FINANCE AND INVESTMENT PRIVATE LIMITED, the Fifth Transferor Company and LAKSHMINARAYAN REALFINVEST LIMITED, the Sixth Transferor Company and VAISHRAVAN FINANCE AND INVESTMENTS LIMITED the Seventh Transferor Company and VASTUPURNA PROPERTY HOLDINGS PRIVATE LIMITED the Fighth Transferor Company and VAYU PROPERTY HOLDINGS PRIVATE LIMITED the Ninth Transferor Company with HANUMAN FREIGHT & CARRIERS PRIVATE LIMITED the Transferee Company

ACHAL SAMPATI RESOURCE PRIVATE LIMITED, a company ncorporated under the Companies Act. 1956 and having its Registered Office situated at Triplex-7, 1st Floor, Remi Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri (West),

DHOLISHAKTI ENTERPRISES PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri (West), Mumbai - 400053 DHOLISHAKTI FINANCE AND INVESTMENTS LIMITED, a

company incorporated under the Companies Act. 1956 and having its Registered Office situated at Triplex-7, 1st Floor, Rem Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri (West), HANUMAN FORGING & ENGINEERING PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act. 1956 and

having its Registered Office situated at Triplex-7, Basement Remi Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri (West), Mumbai - 400053 JAI-AMBIKA FINANCE AND INVESTMENT PRIVATE LIMITED. a company incorporated under the Companies Act, 1956 and

naving its Registered Office situated at Triplex-7, Basement Remi Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri West), Mumbai - 400053 \_AKSHMINARAYAN REALFINVEST LIMITED, a company

incorporated under the Companies Act, 1956 and having its Registered Office situated at Triplex-7, Basement, Remi Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri (West) Mumbai - 400053 VAISHRAVAN FINANCE AND INVESTMENTS LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 and having its Registered Office situated at Triplex-7, 1st Floor, Remi)

Andheri, Mumbai - 400053 VASTUPURNA PROPERTY HOLDINGS PRIVATE LIMITED, a) company incorporated under the Companies Act, 1956 and having its Registered Office situated at Triplex-7, 1st Floor, Remi) Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri West, Andheri, Mumbai - 400053

Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri West,

VAYU PROPERTY HOLDINGS PRIVATE LIMITED, a company) incorporated under the Companies Act, 1956 and having its)
Registered Office situated at Triplex-7, 1st Floor, Remi) Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri West, Andheri, Mumbai - 400053 HANUMAN FREIGHT & CARRIERS PRIVATE LIMITED, a

company incorporated under the Companies Act, 1956 and having its Registered Office situated at Triplex-7, 1st Floor, Remi Commercio, Plot No.14, Shah Industrial Estate, Andheri (West), Andheri, Mumbai -400053 NOTICE OF PETITION.

A Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act. 2013 presented by ACHAL

SAMPATI RESOURCE PRIVATE LIMITED, the First Transferor Company and DHOLISHAKTI ENTERPRISES PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and DHOLISHAKTI FINANCE AND INVESTMENTS LIMITED, the Third Transferor Company and HANUMAN FORGING & ENGINEERING PRIVATE LIMITED, the Fourth Transferor Company and JAI-AMBIKA FINANCE AND INVESTMENT PRIVATE LIMITED, the Fifth Transferor Company and LAKSHMINARAYAN REAL FINVEST LIMITED, the Sixth Transferor Company and VAISHRAVAN FINANCE AND INVESTMENTS LIMITED the Seventh Transferor Company and VASTUPURNA PROPERTY HOLDINGS PRIVATE LIMITED the Eighth Transferor Company and VAYU PROPERTY HOLDINGS PRIVATE LIMITED the Ninth Transferor Company with HANUMAN FREIGHT & CARRIERS PRIVATE LIMITED the Transferee Company which was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai on 27th day of May, 2025. The said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal taking company matters on 11th day of July, 2025. Any one desirous of supporting of opposing the said Petition should send to the Petitioner's Advocates Notice of his intention signed by him or his advocate not later than two days before the date fixed for the hearing or he Petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice A copy of the Petition will be furnished by the Petitioner's Advocates to any person requiring he same on payment of the prescribed charges for the same Dated this 25th day of June, 2025.

FOR RAJESH SHAH & CO. M/S RAJESH SHAH & CO. Advocates for the Petitioners Kamer Building,Office No. 33, 5th floor,38, Cawasji Patel Street Opp. Vardhman Chambers, Fort, Mumbai- 400001

#### BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **MUMBAI BENCH, COURT - II** CP (CAA) NO. 106/MB.II/2025 connected with

CA (CAA) NO. 13/MB. II/2025 In the matter of the Companies Act, 2013; AND

In the matter of Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 and other related provisions and Rules made thereof; AND

In the matter of Scheme of Merger by Absorption of OSIsoft India Private Limited [Transferor Company] by Aveva Information Technology India Private Limited [Transferee Company] and their respective Shareholders

OSISOFT INDIA PRIVATE LIMITED, a Company incorporated under the provisions of Companies Act. 2013 and having its registered office at Unit No. 202, A Wing, 2<sup>nd</sup> Floor, Supreme Business Park, Supreme City, Powai, Mumbai - 400076, Maharashtra, India. Email: jay.dedhia@aveva.com Mob: +91 9711873006

... First Petitioner Company / Transferor Company / OSIsoft India AVEVA INFORMATION TECHNOLOGY INDIA PRIVATE LIMITED, a Company incorporated under the provisions of Companies Act. 1956 and having its registered office at Unit No 202, A Wing, 2nd Floor, Bldg No. 2, Supreme Business Park, Supreme City, Powai, Mumbai - 400076, Maharashtra, India.

Email: jay.dedhia@aveva.com Mob: +91 9711873006 ... Second Petitioner Company / Transferee Company / AVIT

[Hereinafter collectively referred to as "Petitioner Companies"] **NOTICE OF HEARING** 

A Petition under section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Merger by Absorption of OSIsoft India Private imited [Transferor Company] by AVEVA Information Technology India Private Limited Transferee Company], presented by the Petitioner Companies on 19th May, 2025 before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') was admitted by the Hon'ble NCLT on 03<sup>rd</sup> June, 2025. The aforesaid petition is fixed for Final Hearing before the Hon'ble NCLT on 14" July, 2025.

f any person concerned is desirous of supporting or opposing the said Petition he/she/it should send the notice of his/her/its intention signed by him/her/it or his/her/its advocate to the National Company Law Tribunal, Mumbai Bench, 4th Floor, MTNL Exchange Building, G.D. Somani Marg, Near G.D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai – 400005 and at its Email ID: ncltmum2@gmail.com not later than two days before the date fixed for the hearing of the Petition Copy of the said representation may simultaneously be sent at the registered office of the respective Petitioner Company and on the Email ID of the Petitioner Companies:jay.dedhia@aveva.com and at the Email ID of the Advocate advocateshrutikelji@gmail.com.

Dated this 26th day of June, 2025

Shruti Kelii – Pednekai **Advocate for the Petitioner Companies** 

earces **ENCORE ASSET RECONSTRUCTION COMPANY PRIVATE LIMITED** (ENCORE ARC)

Encore ARC Corporate Office Address: 5th Floor, Plot No. 137, Sector 44, Gurugram - 122 002, Haryana EARCOREARC/ ABFL/AIPL /2526/0601 Date: 23.06.202 . M/s Aegis Infrasolutions Pvt. Ltd (Borrower): Through Director

Shop no. 15, C-Wing,Plot no. 6, Shah Complex- I,Palm Beach Road, Sector-13,Sanpada, Nav /lumbai- 400705 . Mr. Anand Sharma (Borrower) Flat no. B.I, 1'1 Floor, and B.2, 2nd Floor, Dwarkamai, Domin

Colony, Dominic Lane, F I, F2 and F3, Malad (W). Mumbai- 400064 Also at:- Flat no. 605. Shal Complex, Plot no. I 0, Palm Beach Road, Sector no. 14, Sanpada, Navi Mumbai- 400705 3. Mrs. Urmila Anand Sharma (Borrower) Flat no. B.I. 1'1 Floor, and B.2. 2nd Floor, Dwarkamai Do minic Colony, Dominic Lane, F I, F2 and F3, Malad (W), Mumbai- 400064 Also at:- Flat no. 605

Shah Complex, Plot no. I 0, Palm Beach Road, Sector no. 14, Sanpada, Navi Mumbai- 400705 Dear Sir/Madam. Sub: Notice for Sale of Secured Asset of M/s Aegis Infrasolutions Pvt. Ltd ("Borrower") und Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules") read with Section 13(8) of the SARFAESI Act, 2002, symbolic possession of which has been taken over unde

Section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforce of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with Rules As you are aware that pursuant to the provisions of the SARFAESI Act. Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd. ("Encore ARC") has acquired the financial assistance granted to the Borrowe by Aditya Birla Finance Limited ("ABFL") along with all underlying securities vide Assignme

Agreement dated 31.12.2024. Prior to the acquisition of the financial assistance by Encore ARC, the ABFL had issued a notice under Section 13 (2) of the SARFAESI Act on 11.07.2021 advising you to pay the dues as mer tioned therein. As you have failed & neglected to pay the dues within 60 days from the date or receipt of the said notice issued under Section 13(2) of the SARFAESI Act, the Authorised Officer of the ABFL took over the symbolic possession of the Secured Asset, as per the description give below on 11.10.2021. That, pursuant to the aforesaid assignment, the symbolic possession of the

secured Asset lies with the Authorised Officer of Encore ARC. Please treat this as 30 days' notice under Rule 8(6) of the Rules. Upon expiry of the notice period of 30 days', the Authorised Officer of Encore ARC shall take steps for selling the Secured Asset a nore particularly mentioned hereinbelow by way of public e- auction/private treaty or any other odes provided under the Rules

DESCRIPTION OF SECURED ASSETS . 'Flat no. B.1, 1st Floor, Dwarkamai, Dominic Colony, Dominic Lane Road 3, C.T.S. No. 27, F1 F2 and F3 and other part of Village Valnai, Malad (W), Mumbai- 400064."

2. "Flat no. B2, 2nd Floor, Dwarkamai, Dominic Colony, Dominic Lane Road 3, C.T.S. No. 27, F F2 and F3 and other part of Village Valnai, Malad (W), Mumbai- 400064." In case of sale by way of public e-auction, the detailed terms and conditions of the sale includin eserve price, earnest money deposit etc. will also be uploaded on Encore ARC's website i.

https://www.encorearc.com and https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/ as per Rule 8 (7) of

Rules, simultaneously with the publication of public e-Auction sale notice in the Form given in Ar The Borrower/Mortgagor/Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available to redeem the Secured Asset by repaying the re dues of Rs.4,01,45,265/- (Rupees Four Crore Forty One Lakhs Forty Five Tho

Two Hundred Sixty Five Only) outstanding as on 31.10.2024, from 01.11.2024 together with future rest, charges & costs thereon A final opportunity is being given to Borrower/Mortgagor(s)/Guarantor(s) to redeem the Secure Asset accordingly, failing which, Encore ARC in its capacity as Trustee of EARC-BANK-032-TRUST

shall proceed with the sale of the aforesaid Secured Asset as per the Rules Place: MUMBA Sd/- Authorized Office

Date: 26.06.2025

Encore Asset Reconstruction Company Pvt. Ltd.

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that NAVLAXMI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED (the "Owners"), bearing Registration No. BOM/WR/HSG/TC/5987/1991-92 having its office at Navlaxmi CHSL, Chinchpada, Kasturba Cross Road no 1, Borivali (E), Mumbai 400 066, are the Owners of and seized and possessed off and/or otherwise well and sufficiently entitled to the property as described in the First schedule hereunder written ("the said Property").

The said Owners have, vide a Development Agreement dated 19.12.2024, registered under serial no BRL2/21044/2024, agreed to grant to my client, M/s. Samarpan Homes and Developers, development rights in respect of the said Property and my client is entitled, inter alia, to demolish the existing building and construct a new building/s on the said Property and sale the premises therein save and except the premises agreed to be allotted to the existing members of the

The said Owners, have further represented to my client that all the flats in the building Navlaxmi CHSL are in occupation of the Existing Members of the Society.

All person having any claim/ objection in respect of the undermentioned property or any part thereof including claim/ objection as and by way of sale, exchange, mortgage, gift, lien, trust, lease, tenancy, possession, inheritance, easement, license, development rights or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at the addressed mention below within 14 (fourteen) days from the publication hereof, otherwise, the same, if any, will be considered as

### **THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO:** (of Said Property)

All that piece and parcel of land admeasuring 719.56 sq. mtrs. or thereabouts bearing Survey no 47, Hissa no 1(pt), corresponding to Old CTS No. 225 and now bearing New CTS No. 225/B/1 and CTS no 225/9 ogetherwith the proportionate benefit in road set back of Village Kanheri, Taluka – Borivali, situated, lying and being at Chinchpada Kasturba Cross Road no 1, Borivali (E), Mumbai – 400 066 alongwith the Existing Building standing thereon and popularly known as "Navlaxmi CHSL" and bounded as follows:

On or towards West C.T.S. No. 227 On or towards East Gumpha Darshan A & B CHSL C.T.S. no 204. On or towards North Kasturba Cross Road no 1

On or towards South Date: 26.06.2025

Advocate for Developer Place: Mumbai Office: Mansi Jani & Associates. Shop no 5A, Dariyanani CHSL, Prem Nagar Building no 2,

Adv. Mansi Jani

Prem Nagar, Borivali (W), Mumbai - 400 092. Resi: B-1004, Ratna Mohan (Triveni) CHSL, Dattapada Road, Rajendra Nagar, Borivali (E), Mumbai – 400 092. Email: mansi160587@gmail.com

Interest Act, 2002 ("SARFAESI Act") read with Rules.
As you are aware that pursuant to the provisions of the SARFAESI Act, Encore Asset Reconstruction

below on 13.02.2024. That, pursuant to the aforesaid assignment, the symbolic possession of the Secured Asset lies with the Authorised Officer of Encore ARC.

DESCRIPTION OF SECURED ASSETS

Standing on property bearing C. S. No. 1944, 1/1944 to 5/1944 of Byculla Division, in the registration District Mumbai City, situate, lying and being at N. M. Joshi Marg, Byculla West, Mumbai –400027 in case of sale by way of public e-auction, the detailed terms and conditions of the sale including reserve price, earnest money deposit etc. will also be uploaded on Encore ARC's website i.e. The Borrower/Mortgagor/Guarantor's attention is invited to provisions of sub-section (8) of sectic 13 of the SARFAESI Act, in respect of time available to redeem the Secured Asset by repaying the entire dues of Rs.89,72,917/- (Rupees Eighty Nine Lakhs Seventy Two Thousand Nine Hundred and Seventeen Only) outstanding as on 31.08.2024, from 01.09.2024 together with future inter charges & costs thereon.

shall proceed with the sale of the aforesaid Secured Asset as per the Rules. Yours faithfully, Place: MUMBAI Sd/- Authorized Office

INFORMATION REGARDING THE 43RD ANNUAL

NOTICE is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the

In compliance with the MCA circulars and SEBI Circulars, the electronic copies of

Shareholders holding shares either in physical mode or dematerialized mode, as on

and will end on Thursday, July 17, 2025 at 5.00 p.m. v. Any person holding shares in physical mode or a person, who acquires shares of

not be allowed to change it subsequently;

register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date



Company Secretary & Compliance Officer









जाहीर सूचना

प्<mark>रेन (आमचे अशील)</mark> या दुकान क्र.१, तळमजल

गोती सागर कोहौसोलि., साने गुरुजी नगर, मुलुंड

(पुर्व), मुंबई-८१ **(सदर मालमत्ता)** येथील जागेच्य नियोजित मालक आहेत.

दिनांक २२.0२.१९७८ रोजीच्या करारनामान्स

**थ्री. दत्तात्रय महाजन** यांनी सदर मालमत्ता प्राप्त केर्ल

कायदेशीर वारसदार आहेत. **श्री. सुधाकर** यांनी दिनांव

०४.०३.२०००९ रोजीचे (बीडीआर-१४/१३८४/२००९) घोषित करारनामा केले होते. तथापि **श्री. सुधाक**र

**महाजन** यांचे ०५.०१.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्य

ाश्चात **श्री. अमोल महाजन व श्री. समीर महाजन** 

खालील स्वाक्षरीकर्त्या यादारे जर कोणा व्यक्तीस

. पदर मालमत्तेमधील मयत सदस्याचे शेअर्स व हितबाबत

नाझे अशिलांसंदर्भात मालकीत्वकरिता विक्री

अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास

वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील

म्बाक्षरीकर्त्याकडे त्यांचे दावा/आक्षेप पष्ठच्य

इस्तावेजांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात सदर सूचन

जर विहित कालावधीत कोणताही दावा/आह

प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की. कोणताई

दावा/आक्षेप नाही आणि असल्यास ते त्याग केर्त

सही/-

वकील उच्च न्यायालय लॉ व्हेरिटास वेस्ट

बी-१०४, मांगल्य इमारत, हॉटेल लिफीओ मॅरीगोल्ड, मरोळ मरोशी रोड, अंधेरी (पुर्व),

मुंबई-४०००५९

देनांक: २६.०६.२०२५

ई-मेल:lawveritasmumbai@gmail.com

**PUBLIC NOTICE** 

Shah, has lost Original Share Certificate No. 015 for 5 (Five) fully paid up Shares of Rs. 50 /-

each, bearing distinctive No. fron 71 to 75 (both inclusive) and she

is unable to find the same despite diligent search, with respect of Flat No. 109, 1st Floor, C Wing.

Vrindavan-1 Co-operative Housing Society Limited, Raheja Township, Malad (East), Mumbai

400097. Public at large are cautioned not to deal with the

aforesaid share certificate and

return the same if found, to the undersigned. The society wil

issue the duplicate share certificate to my client, if no

objections are received within 14

All persons having any claim i

respect of the aforesaid, by way

of sale, exchange, mortgage charge, lien, gift, trust, inheritance

possession or otherwise, howso

ever, are hereby requested to make known the same in

writing, to the undersigned at office No. 7/B, Nadiadwala Market, Ground Floor, Poddar Road, Malad (East), Mumbai 400097, together with documen-

tary evidence in support thereof within a period of 14 days from today, failing which such claim/s

or objections, if any, shall be considered as waived and/or

**PUBLIC NOTICE** 

My client, Mr. Harshad Himmatlal Shah (HUF), has lost

Original Share Certificate No. 018 for 5 (Five) fully paid up Shares o

Rs 50 /- each, bearing distinctive

No's from 86 to 90 (both inclusive) and he is unable to find

the same despite diligent search

with respect of Flat No. 112, 1st Floor, C Wing, Vrindavan-1 Co-operative Housing Society Limited, Raheja Township, Malad (East), Mumbai- 400097. Public

at large are cautioned not to deal with the aforesaid share certificate

and return the same if found, to

the undersigned. The society will issue the duplicate share

certificate to my client, if no objections are received within 14

All persons having any claim in respect of the aforesaid, by

way of sale, exchange, mortgage

days from today.

Sd/-Mr. Rajesh B. Wadhwani Advocate High Court

discharged forever.

Place : Mumbai Dated: 26.06.2025

days from today.

My client, Mrs. Rashmi Harshad

ठिकाण: मुंब

काशनापासून ७ **(सात) दिवसात** कळवावे.

कायदेशीर वारसदार आहेत.

येथे सचना देण्यात येत आहे की, कुमारी ज्योती

# मुंबई लक्षदीप 🕄

# माश्यांनी आणली निंबवी ग्राम र-थानावर आंदोलनाची

वेळ अहिल्यानगर, दि. २५ : श्रीगोंढा येथील निंबवी गावामध्ये ४०० मीटरच्या आत वेक बॉयलर रिचार्ज अँड ब्रीडिंग फार्म या पोल्ट्री व्यवसाय चालू करून जाणीवपूर्वक मानवी आरोग्यास धोकादायक पोल्ट्री व्यवसाय थाटला आहे. यामुळे गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी माश्यांच माश्यां मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. शेतामध्ये, घरात, जेवणामध्ये प्रत्येक ठिकाणी माश्यांच माश्यां आढळत आहे. यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोकात आले असन हे पोल्ट्री व्यवसाय निंबवी गावातून बंद करून दुसऱ्याठिकाणी रथलांतरित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माश्यांचे ताट घेऊन व झाडावर लागलेले माश्यां गळ्यात घालून उपोषण करण्यात आले. आनंदा गावडे, अमोल गावंड, स्वप्निल लोखंडे, अशोक गावंडे, भानुदास गावंडे, दत्तात्रेय गावंडे, विठोबा गावडे, बाळू गावडे, धोंडीबा गावडे, राहुल वाळके, मच्छिद्र वनपूरे, राहीबाई गावंड, कविता गावंड, स्वाती गावडे, शारदा गावंड, शकुंतला शिकें आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, वेक बॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म कंपनीचे कन्सल्ट परवाना निंबवी गावातील सातबारा उताऱ्यावर नाही ज

गट नंबर आहे तो

अस्तित्वातही नाही

विभाग शीगोंदा

असा अहवाल महसूल

यांच्याकडून प्राप्त झाला

अनेक अधिकृत परवाने

कंपनीला निंबवी ग्राम

पंचायतने प्राप्त केलेले

नसताना निंबोळी

गावात रहिवासी

वास्तव्यापासून ४००

मीटरच्या आत पोल्ट्री

व्यवसाय चालू करून

जाणीवपूर्वक मानवी

आरोग्य धोकादायक

परिस्थिती व प्रदृषित

केलेल्या आहे त्यामुळे

सदर ही कंपनी त्वरित

बंद करण्यात यावी

सातबारा व गट नंबर

व सदर कंपनीचे

अस्तित्वात नाही

तसेच ग्रामपंचायतचे

ना हरकत प्रमाणपत्र

शिक्केनुसार नाही व

भूजल विभागाची

परवानगी देखील

नाही.

या व्यवसायाने केंद्रीय

अधिकृत सही

वातावरण तयार

आहे व्यवसायासाठी

आवश्यक असणारे

charge, lien, gift, trust, inheritance, possession or otherwise यांच्याकडून प्राप्त howsoever, are hereby requested to make known the same in झाला आहे तसेच या writing, to the undersigned at office No. 7/B, Nadiadwala Market, Ground Floor, Poddar Road, Malad (East), Mumbai कंपनीला व्यवसाय परवाना प्राप्त करून 400097, together with documen घेण्यासाठी निंबवी tary evidence in support thereof within a period of 14 days from today, failing which such claim/s ग्रामपंचायत यांचे बनावट ना हरकत or objections, if any, shall be considered as waived and/or प्रमाणपत्र सादर केले discharged forever. Place : Mumbai Dated: 26.06.2025 आहे व या विषयाची अहवाल पंचायत समिती शीगोंदा

Sd/-Mr. Rajesh B. Wadhwani Advocate High Court

### NOTICE

Take notice that my client MR. AMOGH GANGADHAR BRID is the Owner of residential Flat No. 5, A-Wing Padmsheela Co-op. Housing Society Ltd (MUM/SRA/HSG/(TC)/10902/2005) situates at 180/1, R. R. Thakur Naga Thakur Road, Jogeshwari (E) Mumbai-400060 and holder of shares of the said society No. 156 to 160 CERT No. 31 dated 19/10/2013. That my client has lost copy of initial Agreement for Alternate Accommodation

dated 01/01/1989 executed by and between M/s Samrock Construction, the Developers and Original Tenant, Smt. Mangala Bhaskar Telang For the loss of said agreement he has already given complaint on 20/06/2025 at Meghwadi Police Station Mumbai-400 060.

In case anybody has found and/or got the said agreement, my client hereby make request, to the holder/person of said agreement, kindly arrange to submit/hand over it in my office address within 15 days from the date of publication hereof Further My client hereby invite any right, claims or objections from any other person/s or other claimants/ objectors to hold and possess the said Flat No. 5, A-Wing, Padmsheela Co-op. Housing Society Ltd. as its absolute owner within 15 days from the publication of this notice. The claims/objections shall be forwarded in my office at above said address. If no any claims/objections are received in stipulated time such clims are deemed to be waived and my client shall be free to

deal with the said Flat a he desires. Place: - Mumbai Date: 26/06/2025. JALANDAR B. GONJARI (B.A.LL.B) Advocate High Court

35/3, New Municipal Colony, Prof. N. S. Phadke Marg, Saiwadi, Andheri (E), Mumbai – 400069

ठिकाण: मुंबई

दिनांक: २५ँ.०६.२०२५

### रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

### PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE

sing Society Ltd. Plot no. 303. Andheri – Fast. Mumb 400093. Bearing C.T.S No. 368/22 bearing Original Share ertificate no. 120 issued dated 01.06.1995 has been ported lost / misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate Share Certificat at present it is in the name of Mis. SUNGOLD CONSTRUC-TION COMPANY. The Society hereby invites claims, demands or objection (in writing) for the issuance of duplicate Share Certificate within the period of 15 (Fifteen) days from he date publication of this notice. If no claims / objections are beived during this period the Society shall be free to issue uplicate Share Certificate with necessary transfer from M/s SUNGOLD CONSTRUCTION COMPANY, to Society me SUN GOLD Co.operative Housing Society Ltd.,

Chairman / Hon. Secretary For. Sher-e-Punjab Chs Ltd. Place Mumba

reported lost / misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate Share Certificate at present it is in the name of Mr. KULWANT SINGH SABHLOK. The Society hereby invites claims, demands or objection (inwriting) for the issuance of duplicate Share Certificate within the period of 15 (Fifteen) days from the date publication of this notice. If no claims / objections are received during this period the Society shall be free to issue duplicate Share Certificate with necessary transfer from Mi KULWANT SINGH SABHLOK, to Society name M/S SABHLOK APARTMENT Co.operative Housing Society Ltd.

Chairman / Hon. Secretary For. Sher-e-Punjab Chs Ltd. Place Mumba ated: 26/06/2025

### सूचना

अल्टाटेक सिमेन्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: बी विंग, अहुरा सेन्टर, २रा मजला, महाकाली गुंफा रोड अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००९३.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि सदर प्रतिभृतीधारकां-ख्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आजच्य तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता दुय्यम प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी

	सुरू करेल.					
	धारकाचे	प्रतिभुती	फोलिओ	प्रतिभुती	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
	नाव	प्रकार	क्र.	संख्या	क्र.	पासून – पर्यंत
	वाणी सुंदरजी	समभाग रु.१०/-	७५८२७४०७	१८४	१४१४४८	3E88C88E-3E88CE?9
ı		(दर्शनी मुल्य)				

\_\_\_ ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०६.२०२५ वाणी सुंदरजी

### सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमती नीता वैभव भोईर** या फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, विंग ए, रामा - लक्ष्मी कोहौसोलि., भिवंडी, ठाणे-४२१३०२ या जागेच्या मालक आहेत, म्हणून त्यांनी बँकेच्या नावे सदर फ्लॅट तारण करण्यासाठी **आयडीबीआय बँक लि**.कडे अर्ज केला आहे.

आमच्या अशिलांनी आम्हाला कळविले आहे की, दिनांक २८.१२.२००४ रोजीच्या नोंद विक्री करारनामानुसार **मे. सुश्मिता एन्टरप्रायझेस** आणि **मे. सुश्मिता डेव्हलपर्स** यांनी सदर फ्लॅट क्र.१०१ ही जागा **श्रीकृष्ण विश्वनाथ संभुश** व **श्रीमती अनुपमा श्रीकृष्ण संभुश** यांना विक्री केले. आमच्या अशिलांनी पुढे असे सुचित केले आहे की, **श्रीकृष्ण विश्वनाथ संभु**श यांचे 0५.0२.२0१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात **श्रीमती अनुपमा श्रीकृष्ण संभुश** व **श्री**. **हर्षद श्रीकृष्ण संभुस** हे कायदेशीर वारसदार आहेत. दिनांक ३०.०४.२०२५ रोजीच्या नोंद विक्री करारनामाद्वारे **श्रीमती अनुपमा श्रीकृष्ण संभुश व श्री. हर्षद श्रीकृष्ण संभुस** यांनी सदर फ्लॅट क्र.१०१ ही जागा **श्रीमती नीता वैभव भोईर** यांना विक्री केले. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉटबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या तारखेपासून **सात** दिवसात खाली नमद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणताही दावा किंवा मागणी अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग व स्थगित केले आहेत असे समजले

मुंबई आज दिनांकीत २६ जून, २०२५

मे. जी.एच. शक्ला ॲण्ड कं (वकील व नोटरी) कार्यालय क्र.३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase FLAT NO. 501, 5<sup>51</sup> FLOOR, A-WING of the building known as "ROKADIA APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD.", situated at ROKADIA LANE, BORIVALI (WEST), MUMBA 400 092 (hereinafter referred to as "the Said Flat"), from MR. PRADIP MANUBHAI SHAH n)Pursuant to an Agreement for Sale dated 8<sup>th</sup> December, 1981 made between **MESSRS** ROKADIA ENTERPRISES therein called as the "VENDORS" of the One Part, and MF

RAJESH R. SHAH AND MR. DEEPAK R. SHAH therein called as the "PURCHASERS of the Other Part, in respect of Flat No. 501 on 5th Floor, A-Wing, of the building known a "ROKADIA APARTMENTS" situated at Rokadia Lane, Borivali (West), Mumbai 400 092 Pursuant to an Agreement for Sale dated 25th August, 1988 SHRI RAJESH R. SHAF AND SHRI DEEPAK R. SHAH had sold "the Said Flat" to SHRI MAHENDR, BAVCHANDBHAI PAREKHAND SMT. NAYANA MAHENDRA PAREKH.

Pursuant to an Agreement for Resale dated 10th March, 1992 MR. MAHENDRA B PAREKH AND MRS. NAYANA M. PAREKH had sold "the Said Flat" to MR. SHAILESH

Pursuant to an Agreement for Sale dated 2rd May, 1995 MR. SHAILESH NAGARDAS DOSHI had sold "the Said Flat" to MR. GULABCHAND M. KOCHAR.

Pursuant to an Agreement for Sale dated 12" August, 1999 MR. GULABCHAND M. KOCHAR had sold "the Said Flat" to MR. MANUBHAI S. SHAH AND MRS. URMILA MANUBHAI SHAH. And said Agreement was registered alongwith Deed of Declaration dated 03-11-2007 in the Office of Sub-Registrar of Assurances, Borivali-3 under Seria No. BDR6 -08860 - 2007 dated 03-11-2007.

Pursuant to an Gift Deed dated 2<sup>nd</sup> November, 2020 MR. MANUBHAI S. SHAH AND MRS. URMILA MANUBHAI SHAH had gifted "the Said Flat" to MR. PRADIP MANUBHAI SHAH. And said Gift Deed was registered in the Office of Sub-Registrar of Assurances, Borivali-7 under Serial No. BRL7 - 3128 - 2020 dated 03-11-2020.

Whereas MR. PRADIP MANUBHAI SHAH has lost / misplaced below mentioned previou riginal document of the above said "the Said Flat"

Original Agreement for Sale dated 8th December, 1981 made between MESSRS. ROKADIA ENTERPRISES therein called as the "VENDORS" of the One Part, and MR. RAJESH R SHAH AND MR. DEEPAK R. SHAH therein called as the "PURCHASERS" of the Othe t of Flat No. 501 on 5th Floor, A-Wing, of the building known as APARTMENTS" situated at Rokadia Lane, Borivali (West), Mumbai: 400 092

and matter has also been reported on line to the Borivali Police Station under Lost Repor No. 76356 - 2025 on 18-06-2025.

All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the bove referred lost / misplaced Original Document of above referred Flat No. 501 on 5tl Floor, A-Wing, by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwis nowsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof along with documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereo either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or b Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704. K Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai; 400 055. In default of all suc claims it shall be deemed to have been waived and my client may proceed for the purchase of the above said a Flat No. 501, 5th Floor, A-Wing, of the building known as "Rokadia" partments Co-Op. Hsg. Soc. Ltd.", situated at Rokadia Lane, Borivali (West), Mumba 100 092 on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

MRS. MANISHA M. KOTHAR Date: 26/06/2025 Advocate High Court

IPOL

जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड GP Petroleums मीआयएनः एल२३२०१एमएच१९८३पीएलमी०३०३७२

लाभांश आणि शेअर्सचे हस्तांतरण करण्याची तरतूद आहे.

मंबई-४०००९३. दर.क्र.०२२-६१४८२५००. फॅक्स क्र.०२२-६१४८२५९९ ईमेलः cs.gppl@gpglobal.com, वेबसाइटः www.gppetroleums.co.ir

### कंपनीच्या समभागधारकांना सूचना कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ)

प्राधिकरणाच्या खात्यात हस्तांतरण कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुर्दीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे, वेळोवेळ सुधारित, सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ नुसार ७ वर्षांकरिता न भरलेला आणि दावा न केलेला शिल्लक राहिलेल

कंपनीने आधीच अशा विशिष्ट वैयक्तिक भागधारकांना पत्रव्यवहार पाठवला आहे ज्यांचे शेअर्स आयर्डपीएप खात्यात हस्तांतरित करण्यास पात्र आहेत. याव्यतिरिक्त, अशा भागधारकांची यादी कंपनीच्या वेबसाइटव https://gppetroleums.co.in/unclaimed-and-unpaid-dividends/ येथे उपलब्ध करू

गिधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या न दावा केलेल्या लाभांशाची आणि आयईपीएफमध्ये हस्तांतरि ोणाऱ्या शेअर्सची माहिती पडताळून पहावी. हस्तांतरण रोखण्यासाठी, भागधारकांना विनंती आहे की त्यांनी **२२ ऑक्टोबर, २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी कंपनी किंवा निबंधक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आर्थिक वर्ष २०१७-१८ करिता न भरलेल्या लाभांशाचा दावा करावा अन्यथा योग्य तारखेला शेअर्स खएझऋ मध्ये हस्तांतरित केले जातील. **कृपया लक्षात ठेवा की कायदेशी** वेळेत आयईपीएफमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या न दावा केलेल्या लाभांश आणि इक्विटी शेअर्सच्य बाबतीत कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही. या संदर्भात, कृपया लक्षात ठेवा:

वास्तविक स्वरूपात भाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी: त्यांच्याकडे असलेल्या मूळ भाग प्रमाणपत्रांऐवजी भाग प्रमाणपत्रे कंपनी नवीन जारी करेल. नवीन भाग प्रमाणपत्रे जारी केल्यानंतर कंपनी कॉर्पोरेट कृतीद्वारे डिपॉझिटरीला नवीन भाग प्रमाणपत्रे डिमॅट स्वरूपात रूपांतरित करण्यास आणि नियमांनुसार शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास सूचित करेल आणि अशा जार्र केल्यानंतर, त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेले मूळ भाग प्रमाणपत्रे स्वयंचलितपणे रद्द होतील आणि ते अ-वाटाघाटीयोग्य मानले जातील. भागधारकांनी हे देखील लक्षात ठेवावे की, कंपनीने त्यांच्य वेबसाइटवर अपलोड केलेले तपशील नियमांनुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित करण्याच्या उद्देशान कंपनीने नवीन भाग प्रमाणपत्रे जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचना मानली पाहिजे आणि ती मानली

कृतीद्वारे आयईपीएफमध्ये हस्तांतरित करण्यासाठी जबाबदार असलेल्या शेअर्ससाठी जमा केले जाईल शेअरहोल्डरने हे लक्षात ठेवावे की. जर शेअर्स आणि दावा न केलेला लाभांश आयर्डपीएफ खात्यात इस्तांतरित झाला तर संबंधित शेअरहोल्डर्सना आयर्डपीएफच्या वेबसाइट www.iepf.gov.in वर उपलब्ध असलेल्या ई-फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाइन अर्ज सादर करून आणि त्याच फॉर्मची वास्तविक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सहाय्यक कागदपत्रांसह पाठवून आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्याचा दाव

डीमॅट फॉर्ममध्ये भाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी: त्यांचे डिमॅट खाते डिपॉझिटरीदारे कॉर्पोरेट

वेषयावरील कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत किंवा भागधारकांना कंपनीच्या आरटीए **मे. एमयुएफजी इनटाई**म **इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पुर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), सी-१०१, २४७ पार्क . रलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, **दुरः:**८१०८११६७६७, **ईमेल** <u>iepf.shares@in.mpms.mufg.com</u>, वेबसाईट: <u>www.in.mpms.mufg.com.</u> जीपी पेटोलियम्स लिमिटेडकरित

> सही/-कनिका सेहगल सदान कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

> > एम.ऋए-३१४६६

STATE BANK OF INIDA

Regd office: State Bank Of India, 14th Floor State Bank Bhawan, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai - 400021 TEL - 022 - 22741480

NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has/have been lost /mislaid and holder of the said securities / applicant has/have applied to the company to issue Duplicate certificate.

Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company wil proceed to issue duplicate certificate without further intimation. NAME OF HOLDER: 1) LATE T B SUBRAMANIAM

NAME OF HOLD	OF HOLDER. I) LATE I B SOBRAMANIAM					
Foilo No	No of shares/deb.	Certificate no.(s)	Distinctive number(s)			
01593683	670	142779	7417969961 - 7417969063			
PLACE: MUMBA						
DATE: 26-06-202	S NAME OF	FCLAIMANT 1) Mi	rs. SHARDA SUBRAMANIAI			

सूचना

हिन्दस्थान युनिलिव्हर लिमिटेड

नोंद. कार्या.: युनिलिव्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९ येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीचे खाली नमद केलेले प्रतिभतीकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले. वोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभृती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज

जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि

प्पनाकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरात कल जाइल.					
फोलिओ	धारकाचे नाव	प्रतिभुती प्रकार	अनुक्रमांक	प्रमाणपत्र	प्रतिभुर्त
क्र.		व दर्शनी मुल्य		क्र.	संख्या
चएलएल	वाणी सुंदरजी	सर्वसाधारण	८८७९१४६२१-८८७९१५१२०	५१६४९१३	400
१७५२७०३		समभाग रु.१			
		प्रत्येकी			
त्रेकाण मंबर्द					

दिनांक: २६.०६.२०२५

हिन्दस्थान यनिलिव्हर लिमिटेड

नोंद. कार्या.: युनिलिब्हर हाऊस, बी.डी. सावंत मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००९९ येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/

चोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभृतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत कार्यालय

सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <b>१५ दिवसांत</b> कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.					
फोलिओ क्र.	धारकाचे नाव	प्रतिभुती प्रकार व दर्शनी मुल्य	अनुक्रमांक	प्रमाणपत्र क्र.	प्रतिभुती संख्या
एचएलएल २७५२७०४	वाणी सुंदरजी	सर्वसाधारण समभाग रु.१ प्रत्येकी	८८७९१५१२१-८८७९१५६२०	<i>५१६४</i> ९१४	400

दिनांक: २६.०६.२०२५



युनियन बँक ऑफ इंडिया (लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी शाखा) शास्त्री नगर समोर. अंधेरी पश्चिम-४०००५८ मोबाईल क्र.:९१३७५५६५३० ई-मेल:ubin0556530@unionbankofindia.bank

कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

दिनांक: ०९.०६.२०२५ १. श्री. मानसिंग तुकाराम कापसे (कर्जदार)

गारी चाळ क्र.७/५१, मुक्तादेवी मंदिर मार्ग, मुक्तादेवी वाडी, सायन, चुनाभट्टी, मुंबई-४०००२२ १(अ). श्री. मानसिंग तुकाराम कापसे (कर्जदार)

म्लॅट क्र.४०४, ४था मजला, ए विंग, गणेश सृष्ठी, कळंबोली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड-४१०२१८. २ श्रीमती शोभा मानसिंग कापसे (सह-कर्जदार) रंगारी चाळ क्र.७/५१, मुक्तादेवी मंदिर मार्ग, मुक्तादेवी वाडी, सायन, चुनाभट्टी, मुंबई-४०००२२.

२(अ). श्रीमती शोभा मानसिंग कापसे (सह-कर्जदार) फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ए विंग, गणेश सृष्ठी, कळंबोली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड-४९०२१८

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिर्ट

इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) सहवाचित कलम १३(३) अन्वये सूचना तुम्ही उपरोक्त क्र.१ आमच्या **लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी शाखे**मधुन पुढील कर्ज सुविधा घेतली आहे -आणि तुम्ही उत्पन्न मान्यता व योग्य लेखा नमुनाप्रमाणे आरबीआय मार्गदर्शनानुसार तुम्ही तुमचे देयके/हफ्ते/

त्याज भरणा केले नाही आणि त्यामुळे आरबीआय मार्गदर्शन आणि लेखा नियमानुसार तुमचे खाते २९.०६.२०२४ रोजी **एनपीए** खात्यात वर्गीकृत करण्यात आले आहे. तुमच्या खात्यात दिनांक <mark>१५.०६.२०२५</mark> रोजी देय रक्कम ह.१३,३७,६१०.३९/- (रुपये तेरा लाख सदोतीस हजार सहाशे दहा आणि पैसे एकोणचाळीस फक्त) अशी थकबाकी आहे

तुम्ही क्र.१ यांच्याकडून उपरोक्त नमुद खातेबाबत बँकेकडे देय रकमेचे तपशील खालीलप्रमा

ı	सुविधेचा	२९.०६.२०२४ या	रोजी	दंड व्याज	बँकेला	एकूण देय
ı	प्रकार	एनपीए तारखेला देव	٠.	(साधारण)	आलेला	रक्रम
ı		थकबाकी रक्कम	केलेले व्याज		खर्च/	
ı					शुल्क	
ı	सी होम कॉर्प होम	₹.	₹.	-	-	₹.
ı	(टीएल) खाते ५६०६३	१२,९०,२४९.५६	४७,३६०.८३			१३,३७,६१०.३९
	१०००२०३६८९					

बँकेला देय रक्कम प्रतिभतीकरिता **श्री. मानसिंग तकाराम कापसे** यांनी खालील तक्त्यात नमद स्थावर मालमत्तेच्य गरणामार्फत प्रतिभुती हित आणि दिनांक **३१.०८.२०१६** रोजीचे दस्तावेज निष्पादित केले आहेत. स्थावर तारण मालमत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे:

निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.४०४. ४था मजला, ए गि. क्षेत्रफळ ३६३ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, गणेश सष्टी म्हणून ज्ञात इमारत, गावठाण घर/ग्राम मालमत्ता गावठा घर/ग्रामपंचायत घर क्र.४१, ४३५ए, २८२, २८५, क्षेत्रफळ २९९३ चौ.फु., गाव कळंबोली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग

खेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रककम रु.१३,३७,६१०.३९/- (रुपये तेरा लाख सदोतीस हजार सहाशे दहा आणि पैसे एकोणचाळीस फक्त) तसेच लागू व्याज अधिक दंडात्मक शुल्क अधिक कायदेशीर शुल्क तसेच उर्वरित मासिकासह तुमच्याद्वारे नेष्पादित कर्ज दस्तावेजातील अटी व नियमानुसार दंडात्मक शुल्क + कायदेशीर शुल्क तसेच व्याज जमा करावे आणि तुमचे दायित्व भरावे. अन्यथा आम्ही तुमच्याकडून उर्वरित रकमेच्या वसूलीसाठी कायद्याचे न्यायालय/ ऋण वसूली न्यायाधिकरण मध्ये तुमच्या विरोधात योग्य कायदेशीर कारवाई करू.

तुम्हाला विनंती आहे की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर सूचना प्राप्तीनंतर बँकेच्या परवानगीशिवाय -वरील प्रतिभूतीसह कोणताही व्यवहार करण्यास तुम्हाला रोखण्यात येत आहे.

तमचे लक्ष वेधण्यात येत आहे की. प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात सरफायसी कायद्याच्य कलम १३ चे उपकलम ८ अन्वये तरतूद आहे.

टिप: दिनांक १९.०७.२०२४ रोजी तुम्हाला वितरीत सूचना माघारी घेण्यात आली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाकरिता प्राधिकृत अधिकारी

### सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड CIN: L72100MH1995PLC084788

**ाय:** सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र.बी-६३-६४-६५-एमआयडीसी, रोड क्र.२१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४, दरध्वनी:०२२-४२८३९२००, ई-मेल: cssl.investors@cybertech.com, वेबसाईट: www.cybertech.com

सूचना

#### कंपनीचे समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयइपीएफ) प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अनिवार्य हस्तांतरण

. कंपनी कायदा: २०१३ च्या कलम १२४(६) आणि गंतवणकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयर्डपीएफ) प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) च्या सुधारित भावश्यकतांनुसार, कंपनीला ज्या शेअर्सच्या बाबतीत लाभांश सलग सात वर्षांपर्यंत न भरलेला किंवा दावा न केलेला राहतो, ते केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करणे आवश्यव

सर्व शेअरहोल्डर्सना, ज्यांनी २०१७-१८ आर्थिक वर्षासाठी लाभांश रोखला नाही आणि कंपनीने घोषित केलेले आणि भरलेले त्यानंतरचे सर्व लाभांश, जे उक्त नियमांनुसार आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करण्यार पात्र आहेत, एक स्वतंत्र पत्र पाठवण्यात आले आहे/पाठविण्यात येईल.

ज्या शेअरधारकांनी सलग सात वर्षांपासून त्यांचे लाभांश रोखले नाहीत आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएए खात्यात हस्तांतरित करण्यास पात्र आहेत त्यांची यादी कंपनीच्या वेबसाइट <u>https://</u>

investors.cybertech.com/investors/unclaimedShares.aspx वर उपलब्ध आहे. गगधारकांना विनंती आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या पत्रव्यवहारानुसार आवश्यक कागदपत्रे कंपनीच्य निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे पाठवावीत, जेणेकरून त्यांनी दावा न केलेल्या लाभांश

रकमेचा आणि शेअर्सचा दावा करू शकतील. याद्वारे सूचना देण्यात येते की जर शेअरधारकांकडून वैध दावा प्राप्त झाला नाही तर, कंपनी नियमांच्या आवश्यकतेनुसार पुढील सूचना न देता हे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करेल कपया लक्षात ठेवा की सदर नियमांनसार दावा न केलेल्या लाभांश रकमेचा आणि आयईपीएफला हस्तांतरित केलेल्या शेअर्सच्या बाबतीत कंपनी विरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही.कपया लक्षात ठेवा की.

अशा हस्तांतरणानंतर, भागधारक/दावेदार आयईपीएफ प्राधिकरणाकडून लाभांशासह हस्तांतरित शेअर्सचा दावा करू शकतात, ज्याची माहिती <u>www.iepf.gov.in</u> आणि <u>www.mca.gov.in</u> येथे उपलब्ध आहे. अशा शेअर्सवरील कोणताही पुढील लाभांश प्राधिकरणाच्या खात्यात जमा केला जाईल. संबंधित शेअरहोल्डर्सनी हे देखील लक्षात ठेवावे की, असे शेअर्स उक्त डीमॅट खात्यात जमा केल्यानंतर, गिधकरणाच्या डीमॅट खात्यात जमा केलेल्या शेअर्स आणि त्यांच्या लाभांशांच्या बाबतीत कंपनीविरुद्ध

तथापि, लाभांश आणि शेअर्स प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यानंतर, नियमांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे ई-फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये अर्ज करून भागधारक त्याचा दावा करू शकतो. ऱ्यासाठीची प्रक्रिया <u>www.mca.gov.in</u> येथे उपलब्ध आहे. त्यासाठी व्यावसायिक मदत घेतली जाऊ शकते. जर कंपनीला **३० सप्टेंबर, २०२५** पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही संदेश मिळाला नाही तर कंपन

नियमांचे पालन करून, पुढील सूचना न देता असे शेअर्स प्राधिकरणाकडे हस्तांतरित करेल. जर भागधारकांना या विषयावर काही प्रश्न असतील तर कृपया कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात ए**मयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पर्वीची लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणन ज्ञात), **युनिट: सायबरटेक सिस्टम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड,** एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, महाराष्ट्र, दूर.:०२२ ४९१८६०००, ईमेल: <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> किंवा कंपनीच्या ई-मेल: <u>cssl.investors@cybertech.com</u> शी संपर्क साधावा

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित सही /

दिनांक: २६ जून, २०२५ सरीता लिल कंपनी सचिव व सक्षम अधिकार ठिकाण: ठाणे



### ASIAN STAR एशियन स्टार कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मित्तल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ई-मेल:info@asianstargroup.com, वेबसाईट:www.asianstargroup.com, दूर.:+९१ २२६२४४४१११, फॅक्स:+९१ २२२२८४२४२७, सीआयएन: एल३६९१०एमएच१९९५पीएलसी०८६०१७ कंपनीच्या भागधारकांना सूचना

#### कंपनीच्या इक्रिटी शेअर्सचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) खात्यात हस्तांतरण करण्यासाठी (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४(६) नुसार)

ाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम १२४ च्या आवश्यक गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) सुधारित केल्यानुसार, कंपनीचे ज्या इकिटी शेअर्सच्या संदर्भात लाभांश सलग ७ वर्षांच्या कालावधीसाठी दावा . न केलेला किंवा न भरलेला राहिला आहे, ते कंपनीने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

कंपनीने संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकत पत्त्यावर वैयक्तिक सचना पाठवल्या आहेत. ज्यांनी २०१७-१ आर्थिक वर्षासाठी आणि त्यानंतर कंपनीने घोषित केलेले आणि भरलेले लाभांश रद्द केलेले नाहीत आणि ज्यांचे शेअर्स नियमांनुसार आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करण्यास पात्र आहेत.

कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार आहेत त्यांची माहिती त्यांच्य वेबसाइटवर <u>www.asianstargroup.com</u> वर गुंतवणूकदार केंद्र विभाग शेअरहोल्डर्स माहिती अंतर्गत अपलोड केली आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न केलेल्या लाभाशांची आणि आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास पात्र असलेल्या शेअर्सची माहिती पडताळण्यासाठी सदर वेबसाइटचा संदर्भ घ्यावा. मंबंधित भागधारक ज्यांचे शेअर्म वास्तविक स्वरूपात आहेत आणि ज्यांचे शेअर्म आयर्रपीएफ पाधिकरणाकडे इस्तांतरि

करण्यास पात्र आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरित केल्यावर, त्यांच्या गवाने नोंदणीकृत असलेले मूळ भाग प्रमाणपत्र आपोआप रद्द होतील आणि ते ना-परतावा (नॉन-नेगोशिएबल) मानले जातील. डीमॅट नमन्यामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत. हस्तांतरित करण्यास पात्र असलेल्या शेअर्सच्या मर्यादेपर्यंत गागधारकांच्या खात्यातन डेबिट केले जातील. ागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रव्यवहारानुसार आवश्यक कागदपत्रे कंपनी किंवा निबंधव

भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांना पाठवावीत जेणेकरून त्यांनी दावा न केलेल्या लाभांश रकमेचा आणि शेअर्सचा दावा करू शकतील. **३ नोव्हेंबर, २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित भागधारकांकडून वैध दावा प्राप्त झाल्यास, नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी कंपनी, भागधारकाला पुढील सूचना न देत शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरित करेल आणि अशा प्रकारे हस्तांतरित केलेल्या शेअर्सच्या बाबतीत कंपनीवर

मागधारकाने हे लक्षात ठेवावे की, आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरित केल्यावर, अशा शेअर्सवर जमा होणारे स फायदे, जर असतील तर, नियमांनुसार विहित केलेल्या नमुना आयर्डपीएफ-५ मध्ये आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे स्वतंत्र अर्ज करून आयर्डपीएफ प्राधिकरणाकडूनच ते मागता येतील आणि ते आयर्डपीएफ वेबसाइटकर अर्थात <u>https://</u> www.iepf.gov.in/EPF/refund.html वर उपलब्ध करून दिले जाईल.

वरील प्रकरणात भागधारकांना काही प्रश्न असल्यास, भागधारकांनी कंपनीशी ११४, मित्तल कोर्ट-सी, नरिमन पॉईंट मुंबई-४०००२१, ईमेल <u>secretarial@asianstargroup.com</u> आणि निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर . सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र.एस६-२, ६वा मजला, पिनाकल बिझनेस पार्क, आहुरा सेन्टरजवळ, नहाकाली गुंफा रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, दूर.:+९१-२२-६२६३८२००, फॅक्स:+९१-२२-६२६३८२९९ ईमेल: investor@bigshareonline.com वर संपर्क साधू शकतात.

एशियन स्टार कंपनी लिमिटेडकरित

दिनांक: २५ जून, २०२५ ठिकाण: मुंबई

सही/ अरविंद टी. शाह सीईओ व पर्णवेळ संचालव

## पिरामल फार्मा लिमिटेड

सीआयएन: ए२४२९७एमएच२०२०पीएलसी३३८५९२

नोंद. कार्या.: तळमजला, पिरामल अनंता, अगस्त्य कॉपोरेट पार्क, अग्निशम केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७० दुर.:+९१-२२-३८०२३०००/४०००, वेबसाईट:www.piramalpharma.com, ई-मेलःshareholders.ppl@piramal.com,

### वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांशाकरिता नोंद तारखेची माहिती

सदस्यांना वास्तविक उपस्थितीशिवाय **व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम)** मार्फत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत **(एमसीए)** सर्वेसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, आणि या संदर्भात जारी केलेले त्यानंतरचे परिपत्रक, नवीनतम एक सर्वसाधारण परिपत्रक क्र.०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकांद्वारे (सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित करण्याची परवानगी सामान्य ठिकाणी दिली आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार आणि कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या आवश्यक तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स व डिस्क्लोजर रिकायरमेंट्स्) रेग्युलेशन २०१५ नुसार एजीएम घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता पिरामल फार्मा लिमिटेड (कंपनी) ची ५वे वार्षिक सर्वसाधारण सभा <mark>बुधवार, ३० जुलै, २०२५ रोजी दु.३.००वा</mark>.

**(भाप्रवे) व्हीसी/ओएव्हीएम**मार्फत संचालित केले जाईल. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना, वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)/एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमयुएफजी), कंपनीचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते नौंदणीकृत नाहीत त्यांना एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाची वेबलिंक असलेली प्रत्यक्ष माहिती पाठवली जाईल. सदर दस्तावेज कंपनीच्या www.piramalpharma.com आणि स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि आणि नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हिएममार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सुचनेत नमुद आहे आणि कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

कंपनीद्वारे एजीएम सुचनेत नमुद ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग स्विधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग मतदान प्रणालीने स्विधा दिलेली आहे. सदस्यांना सदर सुविधा देण्यासाठी एनएसडीएल यांची सेवा नियुक्त केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती एजीएमच्या सुचनेचा भाग असेल.

## <u>नोंद दिनांक व अंतिम लाभांश भरणे</u>

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.१० प्रत्येकी दर्शनी मृल्याचे रु.०.१४ प्रती समभागाच्या अंतिम लाभांशाकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून कंपनीने बुधवार, १६ जुलै, २०२५ 'निश्चित दिनांक' केली आहे, जे कंपनीच्या ५वे एजीएममध्ये घोषित केले जाईल. एजीएममध्ये संचालक मंडळाद्वारे शिफारस केल्याप्रमाणे अंतिम लाभांश एजीएमनंतर स्त्रोताकडील कर कपातीनंतर असे लाभांश जमा/वितरीत केले जाईल.

सेबीच्या १६ मार्च २०२३ आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजीचे सेबी मास्टर सर्क्यूलर क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/ २०२५/९१ दिनांक २३ जुन, २०२५ सहवाचिता, त्यानुसार लाभांश फक्त विद्युत पद्भतीनेच दिला जाऊ शकतो. त्यानुसार, तुमच्या बँक खात्यात हा लाभांश जमा होण्यासाठी, बँक खात्याच्या तपशीलांसह केवायसी तपशील कंपनीच्या नोंदीमध्ये अद्यायावत करणे आवश्यक आहे. ज्या सदस्यांचे शेअर्स कंपनीच्या **पिरामल फार्मा लिमिटेड एस्क्रो** खात्यात ('एस्क्रो खाते') आहेत त्यांनी त्यांच्या बँक खात्यात लाभांश मिळविण्यासाठी **प्रोमवार, ७ जुलै, २०२५** पूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करून त्यांचे शेअर्स मागवावेत. म्हणून, आम्ही आवश्यक कागदपत्रे सादर करून त्या **एस्क्रो** खात्यातून तुमचे शेअर्स मागण्याचे महत्त्व पुन्हा सांगतो, अन्यथा शेअर्स डीमॅट खात्यात हस्तांतरित होईपर्यंत आम्ही लाभांश बँक खात्यात जमा करू शकणार नाही. वरीलनुसार, जर एस्क्रो खात्यातून शेअर्सचा दावा केला गेला नाही आणि नोंद तारखेपुर्वी तुमच्या डिमॅट खात्यात जमा केला गेला नाही, तर कंपनी त्यावरील लाभांश रोखून ठेवेल. या संदर्भात, ज्या शेअर्सचे शेअर्स एस्क्रो खात्यात आहेत त्यांना एस्क्रो खात्यातून शेअर्सचा दावा करण्याची संबंधित प्रक्रिया कळवण्यासाठी एक स्वतंत्र पत्र पाठवण्यात आले.

### लाभांशावरी<u>ल कर</u>

प्राप्तिकर कायदा, १९६१ (आयटी कायदा) च्या तरतुर्दीनुसार, १ एप्रिल, २०२० पासून फायनान्स ॲक्ट, २०२० च्या तरतुदींमध्ये सुधारणा केल्याप्रमाणे आणि वाचल्यानुसार, लाभांश दिलेला किंवा वितरित केला गेला. कंपनी भागधारकांच्या हातात करपात्र असेल. म्हणून, कंपनीने, लागू दराने भागधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे.

कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या लाभांशावर करसवलत मिळवू इच्छिणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आवश्यक फॉर्म किंवा इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे https:// web.in.mpms.mufg.com/formsreg/submission-of-form-15g-15h.html या संकेतस्थळावर सोमवार, ७ जुलै, २०२५ रोजी सायं.६.००वा. किंवा

या संदर्भात भागधारकांना एक स्वतंत्र संप्रेषण पाठविण्यात आले होते ज्यात त्यांना लागू कर दरांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अवलंबल्या जाणाऱ्या संबंधित प्रक्रिया/कागदपत्रे सादर केली होती. तपशीलवार कर दर आणि इतर दस्तऐवजांसह हा संवाद कंपनीच्या https://www.piramalpharma.com/shareholder-information वर

#### वेबसाइटवर उपलब्ध आहे. ईमेलची नोंदणी आणि/किंवा बँक खाते अपडेट करणे

ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत आणि/किंवा ज्यांनी इलेक्ट्रॉनिक प्रेषणाद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे:

	दस्तावेजांसह लागू असलेले अनुसुची १ व २ लिंक इनटाईम
	यांच्याकडे <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> मेलवर किंवा
	कुरियरने सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग,
	विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे भरावेत व दाखल करावे.
डिमॅट धारणा	त्यांनी त्यांचे ई-मेल आणि बँक खाते तपशील डीपीद्वारे विहीत
	प्रक्रियेचे पालन करून संबंधीत डिपीकडे नोंदवावीत.

पिरामल फार्मा लिमिटेडकरिता सही/-तान्या सानिश

ठिकाण: मंबर्ड दिनांकः २५ जून, २०२५ कंपनी सचिव